

compp. — 2) f. = तुम्बी *Flaschengurke* ÇABDAM. im ÇKDn.
 तुविकूर्मि (तु० + कू०) adj. *mächtig im Thun, thatkräftig*: Indra RV. 3, 30, 3. 6, 22, 5. 8, 2, 31. 16, 8. 37, 4. 70, 2.
 तुविकूर्मिन् adj. dass.; im voc. von Indra RV. 8, 53, 12.
 तुविक्रतु (तु० + क्रतु) adj. *willensstark*, im voc. von Indra RV. 8, 37, 2.
 तुवित्ति adj. *Beiw. von Indra's Bogen, nach Nir. 6, 33 so v. a. बद्धविजेय oder महाविजेय; viell. höchst verderblich (नं von 3. ति)* RV. 8, 66, 11.
 तुवित्त्रि (तु० + तत्र) adj. f. आ *mächtig herrschend, von der Aditi* VS. 21, 5.
 तुवियै (त० + य० von 2. गर०) adj. *mächtig verschlingend: (अग्निः) तुवियेभिः सर्वभिर्याति वि ब्रयः* RV. 4, 140, 9. — Vgl. तुवियिः.
 तुवियार्थै (तु० + याभ०) adj. *mächtig erfassend, von Indra* RV. 6, 22, 5.
 तुवियिः adj. = तुवियः. तुवियेव वक्ष्ये इष्टरोत्वे (इन्द्राय) RV. 2, 21, 2.
 तुवियीव (तु० + यीवा) adj. *starknackig: वृयम्* RV. 5, 2, 18. 8, 33, 7.
 Indra 17, 8. प्र स्वादानो रसीनो तुवियीवै व्येरेते 4, 187, 5.
 तुवियाति (तु० + याति) adj. *mächtig geartet, gewaltig, herrlich; nur von Göttern gebraucht, von Indra* RV. 4, 131, 7. 3, 32, 11. 6, 18, 4, 10, 29, 5. Varuna 2, 27, 1. 28, 8. Varuna-Mitra 4, 2, 9. 7, 66, 1. von andern Göttern 1, 138, 4. 168, 4. 190, 8. 4, 30, 4. 11, 2. 5, 2, 11, 27, 3. 10, 63, 6.
 तुविदेष्म (तु० + देष०) adj. *der herrliche Gaben hat, von Indra* RV. 8, 70, 2.
 तुवियुम्भै (तु० + यु०) adj. *hochherrlich, viel vermögend; von Indra* RV. 1, 9, 6. 4, 21, 2. 6, 18, 11. 12. 8, 79, 2. Agni 3, 16, 3. 6. von den Marut 5, 87, 7. युम्भयै कं मरतः सुतातास्तुवियुम्भासो धनयते अद्विम् 4, 38, 3. एषि 9, 98, 1.
 तुविनृष्णै (तु० + न०) adj. *sehr tapfer, sehr mutig; von Indra* RV. 4, 22, 6. 6, 31, 5. 46, 3. 8, 24, 27. 39, 10. 10, 148, 1. महि अवस्तुविनृष्णम् 4, 43, 7. 10, 61, 3.
 तुविप्रति॒ नach Sāj. zu *Vielen kommend; unter Vergleichung von अप्रति वäre zu vermuten: mächtig widerstehend, kräftig zum Widerstand: अनु प्रतस्थैकसो छुवे तुविप्रति॒ नरम् । यं ते पूर्वं पिता छुवे* RV. 1, 30, 9.
 तुविवार्यै (तु० + वाय०) adj. *nach Sāj. Viele tödtend: आ हि जुह्वे मह्यावैरं तुविवार्यम्* RV. 4, 32, 6.
 तुविवृहन् (तु० + व्र०) adj. *sehr andächtig, sehr fromm: आग्निस्तुविवृहाणमुत्तमं पूत्रं देवाति दाष्टुयै* RV. 5, 23, 5.
 तुविमय s. तुविमय.

तुविमन्यु (तु० + म०) adj. *sehr eifernd, sehr grimmig; im voc. von den Marut* RV. 7, 58, 2.
 तुविमात्रै (तु० + मात्रा) adj. *sehr wirksam: तुविमात्रमवेभिः* RV. 8, 70, 2.
 तुविमन्तै (तु० + मन्त्र) adj. *stark versehrend, verderblich: भानोसः (अग्नेः)* RV. 6, 6, 3. स युधः सक्ता खड्गकृत्सम्हात् तुविमन्तो नदन्तुमां स्त्रीषी 18, 2.
 तुविराधस् (तु० + रा०) adj. *reichlich gewährend: ते त्रा मरी इन्द्र मादयतु श्रिष्माणै तुविराधसं गतिर्नेत्रे* RV. 7, 23, 5. 4, 21, 2. die Marut 5, 58, 2.
 तुविवाऽव (तु० + वाऽव) adj. *nahrungskräftig, nahrungsreich; stärkend* (vgl. पुरुवाऽवः) : रेवतीर्नः सधमाद् इज्ञै सत् तुविवाऽवः: RV. 4, 30, 13. आ सहृदयं पविभिरिन्द्र रूपा तुवियुम्भै तुविवाऽवैकृ (पादि) 6, 18, 11.
 तुविशम (तु० + श०) adj. *vielvermögend, im voc. von Indra* RV.

6, 44, 2.
 तुविश्रूत्म (तु० + श०, im SV. oxyt.) adj. *potente spiritu praeditus, von Indra* RV. 2, 22, 1. 8, 57, 2. Indra-Varuna 6, 68, 2.
 तुविश्वस् (तु० + श०) adj. *hochberühmt, von Agni* RV. 3, 11, 6. श्विस्तुविश्वस्तं युत्रं देवाति दाष्टुयै 5, 23, 5.
 तुविष्टम (superl. von तुविस्; nach dem Padap. von तुवि mit eingeschobenem स) adj. *der überlegenste, der stärkste, validissimus: आ वृत्रकेन्द्रश्चर्षणाप्रास्तुविष्टमो नरा न इह गम्याः* RV. 1, 186, 6. इन्द्रः पतिस्तुविष्टमो वरेष्वा AV. 6, 33, 3. die Agyin RV. 5, 73, 2.
 तुविष्मत् (von तुविस्) adj. *kraftvoll, mächtig; vermögend: वृपम्* RV. 1, 53, 1. 2, 12, 12. 4, 3, 3. TS. 2, 3, 14, 4. RV. 4, 163, 6. 7, 20, 4. 10, 44, 1. उद्वावपाणो राध्ये तुविष्मान्करै इन्द्रः सुतीर्थभयं च 4, 20, 3. अर्था मुर्द्धिर्णास्तुविष्मान् 7, 36, 7. 38, 1. इन्द्रो न येतो मुगस्तुविष्मान् 87, 6, 1, 190, 2. अर्घमन् TBr. 3, 1, 4, 9.
 तुविष्पास् (तु० + स्वन्स) adj. *mächtig rauschend, stark tönen, laut rufend: श्येनासो न डंवसुनासो अर्थं तुविष्पासो मारुतं न शर्धः* RV. 4, 6, 10. Agni 5, 8, 3.
 तुविष्णिः (तु० + स्वनि) adj. dass., von Agni RV. 4, 38, 4. स हि शर्धी न मारुतं तुविष्णिः 127, 6, 6, 48, 15. उत स्य वाऽवृप्तस्तुविष्णिर्लक्ष्मीधायि दृशतः 5, 36, 7. 2, 17, 6, 8, 46, 18.
 तुविष्टन् (तु० + स्वन्) adj. dass.: विश्वा यस्मितुविष्टन् समर्थं ग्रुष्माद्युः RV. 5, 16, 3. अन्नेपुतं तुविष्टिः 9, 98, 9. मस्तस्तुविष्टणः 1, 166, 1.
 तुविस् (von तु) eine zu तुविष्टम und तुविष्मत् vorauszusetzende Form.
 तुवीर्यायै (तुवि + यायै, ein Mal तुवि०) adj. *reichlich spendend, von Indra* RV. 4, 29, 1. प्रार्थ स्तुयै तुविमध्यस्तुदानम् 5, 33, 6. 8, 50, 18. 70, 2. 81, 29. die Marut 5, 57, 8.
 तुवीर्यै (तुवि० + र्यै) adj. *mächtig brüllend, dröhnen: दास* RV. 10, 99, 6.
 तुवीर्यत् adj.: कथा कविस्तुवीत्वान्कथा गिरा वृहत्पातीर्यावृथते मुच्किभैः RV. 10, 64, 4. एवा कविस्तुवीर्यै कृत्वाः। उक्तेभिर्त्वं मृतिभिर्यै विप्रो इपोपयन्नेयै दिव्यान् ब्रह्म 16. Die Bed. von तुवीर्यत् passt auch hier, so dass wir geneigt wären das Wort für eine Contraction von तुवीर्यवत् anzusehen; wenn र्यत् als partic. gefasst wird, muss eine Unregelmässigkeit bei der Bildung des nom. angenommen werden.
 तुव्योऽस् (तुवि० + योऽस) adj. *sehr stark, übermächtig: आ त्वा शम्ति शशमानस्य शक्तिः। श्रस्मयक्षप्रशुचानस्य यम्या श्राप्तुर्न राष्ट्रं तुव्योऽसं गोः* RV. 4, 22, 8.
 1. तुप्रैतोशते etwa *träufeln*; die Comm. umschreiben: दृन्यते, शभिपूयते, auch पोयते. इन्दुरिन्द्राय तोशते RV. 9, 109, 22. 43, 2. 107, 9. पवित्रे अध्य तोशते 27, 1. — Vgl. तोश, तोशस्.
 — 1) *herabträufeln*: इन्दुरिन्द्राय तोशते नि तोशते श्रीणव्येत्रिणव्यः RV. 9, 109, 22. — 2) *träufeln, spenden*: पवित्रे नि तोशस् र्यिषोम प्रवायम् RV. 9, 63, 23. उतो हि वा द्रात्रा सात् पूर्वा या पूरुष्यस्त्रैस्त्रैस्त्रैतोशे (vgl. BENF. Gr. § 813, IV; der Accent aber auffallend) 4, 38, 1; nach Sāj. = दत्तवान् नितोशते NAIGH. 2, 19 = वधकर्मन्. — caus. *spenden*: महि स्वरं राधः प्रस्कारवाय नि तोशय VALAKH. 5, 15. Nach NAIGH. 2, 19 = वधकर्मन्. — Vgl. नितोशन.
 2. तुष् scheint eine Nebenform zu तुष् zu sein in den folgenden Stellen: सत्रा वृपुष्टुतं एकौ वृत्राणि तोशसे *beschwichtigen* RV. 8, 15, 11.